

सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना सहाय्यक अनुदान (अनिवार्य) वितरीत करणेबाबत..

महाराष्ट्र शासन
उच्च व तंत्र शिक्षण विभाग
शासन निर्णय क्रमांक-मराग्रं-२०२१/प्र.क्र.६०/साशि-५,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.
दिनांक : २२ जुलै, २०२१.

वाचा : १) ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्र क्र.३२/२०२१-२२/७३९,दि.३०.०४.२०२१.

२) शासन निर्णय, वित्त विभाग क्र. अर्थसं-२०२१/प्र.क्र.४८/अर्थ-३,दि.२४.०६.२०२१.

प्रस्तावना :

सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना सहाय्यक अनुदानासाठी मागणी क्र. डब्ल्यू-४, २२०५, कला व संस्कृती, १०५, सार्वजनिक ग्रंथालये, (०३)(०१) मध्यवर्ती, जिल्हा व तालुका ग्रंथालयांना सहाय्य (अनिवार्य) (२२०५ ०२९८) ३१-सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) या लेखाशिर्षातर्गत रु.१२२,५१,२५,००० (रुपये एकशे बावीस कोटी एक्कावण लाख पंचवीस हजार फक्त) इतका निधी अर्थसंकल्पीत करण्यात आला आहे. शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे सन २०२०-२१ मध्ये निधीअभावी रु. ४६,३४,००,०००/- (अक्षरी रुपये सेहचाळीस कोटी चौतीस लाख फक्त) इतके परिरक्षण अनुदान अदा करता आले नाही. सदर थकीत अनुदान सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील तरतुदीतून अदा करण्यास मान्यता देण्याची विनंती ग्रंथालय संचालकांच्या संदर्भाधिन दि. ३०.०४.२०२१ रोजीच्या पत्रान्वये करण्यात आली आहे. यानुषंगाने शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे सन २०२०-२१ या वर्षातील थकीत अनुदान वितरीत करण्यासाठी रु. ३६,७५,३७,५००/- (अक्षरी रुपये छत्तीस कोटी पंच्चाहत्तर लाख सदोतीस हजार पाचशे फक्त) इतका निधी वितरीत व खर्च करण्यास ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना शासन मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:

सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे परिरक्षण अनुदान अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित तरतुदीच्या ३० % च्या मर्यादेत रु. ३६,७५,३७,५००/- (अक्षरी रुपये छत्तीस कोटी पंच्चाहत्तर लाख सदोतीस हजार पाचशे फक्त) इतका निधी वितरीत व खर्च करण्यास ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना शासन मान्यता देण्यात येत आहे. तसेच संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या कार्यालय प्रमुखांना आहंरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे व त्यांना ३१- सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) या उद्दिष्टाखालील देयकावर नियंत्रक अधिकारी म्हणून प्रतिस्वाक्षरी करण्याचे अधिकार प्रदान करण्यात येत आहेत.

२. उपरोक्त निधीतून शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे सन २०२०-२१ मधील थकीत अनुदानाचा खर्च भागविण्यात यावा.
३. सदर खर्च मागणी क्र. डब्ल्यू-४, २२०५, कला व संस्कृती, १०५, सार्वजनिक ग्रंथालये, (०३)(०१) मध्यवर्ती, जिल्हा व तालुका ग्रंथालयांना सहाय्य (अनिवार्य) (२२०५ ०२९८) ३१-सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) या लेखाशिर्षाखाली सन २०२१-२२ मध्ये अर्थसंकल्पीत तरतूदीपैकी वितरीत केलेल्या निधीतून भागविण्यात यावा.
४. अनुदानाच्या रक्कमेची उपयोगिता प्रमाणपत्रे संबंधित कार्यालय प्रमुखांनी विहित मुदतीत सादर करणे आवश्यक राहिल.
५. शासन निर्णय, वित्त विभाग क्र. अर्थसं-२०२१/प्र.क्र.४८/अर्थ-३, दि.२४.०६.२०२१ मधील सूचना/अटींची पूर्तता करण्यात आली असून सदर शासन निर्णय वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र. ४७९/२०२१/व्यय-५, दि. २८.०५.२०२१ अन्वये प्राप्त सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.
६. सदर शासन निर्णय, महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०२१०७२२१४०५२८२८०८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(अनिल वि. सावरे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. महालेखापाल-१ (लेखापरीक्षा/लेखा व अनुज्ञेयता), मुंबई
२. महालेखापाल -२ (लेखापरीक्षा/लेखा व अनुज्ञेयता), नागपूर
३. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
४. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
५. निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई
६. ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
७. सर्व सहाय्यक ग्रंथालय संचालक / जिल्हा ग्रंथालय अधिकारी/ ग्रंथपाल.
७. प्रधान सचिव (उ.व.तं.शि.) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
८. अवर सचिव (व्यय-५), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
९. कक्ष अधिकारी (साशि १), उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई
१०. निवडनस्ती (साशि-५), उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.